

जेथे स्वतःशी स्पर्धा असते !

राधिका आराध्ये

माझी जपानमधील शाळा , सेंट मायकेल इंटरनॅशनल स्कूल ही ब्रिटीश पद्धतीची शाळा होती . ती कोबे या ठिकाणी होती . मी सेंट ॲन्थोनी स्कूल , दिल्ली येथून तिसरी इयत्ता पूर्ण करून जपानला गेल्यावर त्या शाळेत चौथीला प्रवेश घेतला . मी तेथे तीन वर्षे शिकले .

यंदाच्याच वर्षी माझे शालेय शिक्षण संपले आणि आत्ता मी कॉलेजमध्ये आहे . मागे वळून पाहाताना असे लक्षात येते की , मी आज जी काही आहे ती ज्या आठ शाळांमध्ये शिकले त्यापैकी सेंट मायकेलमुळे आहे . तेथे माझ्या शिक्षकांनी मला अभ्यासावर प्रेम करायला , स्वतंत्र विचार करायला , स्वतःवर आणि जगावर प्रेम करायला शिकविले .

चौथीत मला श्री . चांद नावाचे शिक्षक होते . त्यांनी आम्हाला संगीत , पी . टी . , जपानी भाषा आणि वाचण्याची कला नावाचा विषय सोडून सर्व काही शिकविले . तेथे पाठ्यपुस्तके किंवा ठराविक अभ्यासक्रम नव्हता . श्री . चांद यांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या वयानुसार त्याची बुद्धिमत्ता विकसित करायची या हेतूने शिकवायचे स्वातंत्रय होते .

इतिहासात आम्ही श्री . चांद यांनी दिलेल्यापैकी आवडीचा विषय निवडायचो . आम्ही आमच्या पसंतीने निवडलेल्या विषयांची माहिती आम्ही स्वतः ग्रंथपालाशी चर्चा करून निवडलेल्या पुस्तकांतून स्वतः मिळवावी यासाठी आम्हाला श्री . चांद प्रेत्साहन देत . आम्ही स्वतंत्र किंवा जोडीने असे काम करत असू . भूगोल काही प्रमाणात याच पद्धतीने शिकविला गेला आणि काही प्रमाणात आम्ही तो बाहेर जाऊन शिकलो . श्री . चांद आम्हाला बाहेर पर्वतांवर फिरायला घेऊन जात आणि नदया , तलाव कसे बनतात आणि जमिनीची धूप थांबविण्यासाठी झाडे कशा प्रकारे लावली जातात इ . शिकवत . याच प्रकारे पर्वतशिग्बरांवरून त्यांनी आम्हाला पठारांवर वस्ती कशी दाट असते आणि कारखाने बंदरांभोवती कसे वाढतात ते सांगितले . आम्हाला चाचण्या , परीक्षा , गृहपाठ काही नव्हते आणि तरी आम्हाला वाटते की आम्ही भूगोल उत्तम शिकलो .

इंगिलिशमध्ये आम्ही शिक्षकांनी सुचविलेली पुस्तके तर वाचायचोच पण आम्हाला ज्यात मजा येईल असे वाटत होते तीही वाचायचो . वर्गात आम्ही स्वतःच्या गोष्टी आणि गाणी रचायचो . शिक्षक आम्हाला कधीकधी एग्बादा विषय सुचवायचे , कधीकधी एग्बादी ओळ दयायचे किंवा कधीकधी एग्बादे चित्र दागवून त्यावर गोष्ट लिहायला सांगायचे . गणित वेगवेगळ्या इयतांसाठी बनविलेल्या पत्त्यांमधून शिकवले जायचे . आम्ही आपापल्या वेगाने आणि क्षमतेप्रमाणे त्यांच्यातून शिकणे अपेक्षित असायचे . त्यामुळे एकाच वर्गात एकावेळी खालच्या किंवा वरच्या वर्गाचे गणित मुळे शिकताना दिसत .

विज्ञान , पेर्शीपासून चंद्रापर्यतच्या निरनिराळ्या पारदर्शकांनी शिकवले जायचे . आम्हाला जे काही शिकवले जायचे ते सप्रयोग असायचे . उदाहरणार्थ : इ . पाचवीमध्ये आम्ही शरीराचे भाग शिकत होतो . तेव्हा आम्हाला प्लॅस्टिकची प्रतिकृती दिली गेली होती म्हणजे खरेतर स्त्री व पुरुष अशा दोन प्रतिकृतीचे भाग दिले गेले . आम्ही पूर्ण प्रतिकृती बनविण्यासाठी प्रत्येक भाग ओळग्बायचो , रंगवायचो आणि योग्य ठिकाणी वसवायचो . विज्ञान शिकवताना देखील फक्त माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यापेक्षा समजावून देण्यावर जास्त भर होता . आम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहावी लागत नसत . रक्तपेशी शिकताना स्वतःच्या बोटांना सुईने टोचून स्वतःच्या रक्ताच्या काचपट्या बनवून आम्ही निरीक्षण करत असू . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे आम्ही फक्त चौथीत असताना करत होतो .

गाण्याचे धडे म्हणजे तर फारच धमाल होती. आमच्या शिक्षकांनी आम्हाला सर्व प्रकारची गाणी शिकविली होती आणि त्याहून पुढचे म्हणजे रेकॉर्डरवर कशी वाजवायची ते शिकविले होते. आम्ही संगीतस्यधा सुद्धा खेळायचो ज्यात बक्षीस म्हणून खोडरवर आणि चॉकोलेट्स असत. यात आम्हाला वेगवेगळी वादये आणि सूर शिकविणे हाच हेतू होता. आम्हाला लोकनृत्याचे धडे दिले जात व त्याचा आम्ही भरपूर आनंद घ्यायचो. पण आम्ही सर्वात जास्त आनंद उपभोगला असेल तर तो नाटक करण्यात. शिक्षक आम्हाला कोणतीही एक कथा निवडायला व त्यावर छोटे नाटुकले लिहायला. . मग गट बनवायला .. पात्र ठरवायला .. आणि नाटक सादर करायला सांगत. आमचा प्रत्येक दिवासाचा पहिला तास दररोज याच पद्धतीने सुरु व्हायचा आणि मला वाटते, दिवस सुरु करायचा हा सर्वात चांगला मार्ग आहे.

एका सत्रात श्री. चांद यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण योजना आखली. यांनी वर्गात जाहीर केले की आम्ही एक चित्रपट बनविणार आहोत आणि त्यात आमचा सर्व अभ्यासकम सामील असेल. मग त्यांनी चित्रपटासाठी काही कल्पना सुचविल्या. आम्ही 'टाईम मशिन' ही संकल्पना निवडली. आम्ही टाईम मशिन काळाच्या मागे आणि पुढे पळेल अशी एक कथा शोधली. आम्हीच संवाद लिहिले. आम्हीच पोशाऱ्ब बनविले. आम्हीच टाईम मशिनही बनविले. सिनेमाच्या अद्भुतरम्य जगाबद्दल आम्हाला श्री. चांग यांनी सांगितले आणि आम्ही आमचे टाईम मशिन नानाविध वस्तुनी सजविले. स्प्रिंग, चाके, टेप ... काय काय नव्हते त्यात ! आम्ही एका जंगलात फिल्मचे चित्रण केले आणि मस्तपैकी जंगली माणसांसारखे कपडे घातले. आम्हाला ती फिल्म चित्रित करायला अडीच महिने लागले आणि आमच्या असे लक्षात आले की पाठ्यपुस्तकांपेक्षा किंतीतरी पट अधिक आम्हाला या अनुभवातून शिकायला मिळाले. ग्रिवसमसच्या सुट्टीत पालकांना चौथीतील मुलांनी बनविलेल्या हा सिनेमा पाहाण्याचे आमंत्रण मिळाले आणि पालकांनाही आपली मुले 'स्टार' झाल्याचे बघून अभिमान वाटला.

आम्हाला ग्रंथालयाचा तास असा आठवडयातून एक दिवस असायचा. तो फक्त पुस्तकांच्या देवाणघेवाणीसाठी नमून ग्रंथालयाचे कामकाज कसे चालते ... पुस्तकांच्या नोंदी कशा केल्या जातात .. पुस्तके शेल्फमध्ये कशी लावली जातात .. अशा सर्व गोष्टी शिकविण्यासाठी असे. दोन मुले ग्रंथपालाशेजारी खरोखर बसत आणि दिलेल्या पुस्तकांवर शिकके मारत आणि परत आलेली पुस्तके योग्य त्या ठिकाणी ठेवत.

वर्गात एकदा श्री. चांद यांनी आम्हाला "मोठेपणी कोण होणार" असे विचारले आणि मी "लेखक होणार" असे सांगणारी मी एकटीच होते. श्री. चांद यांना ती कल्पना खूपच आवडली. ते म्हणाले .. "आजच का सुरुवात करत नाहीस. बालवाडीसाठी एग्वादे गोष्टींचे पुस्तक लिही. त्यात चित्रे काढ. नीट जुळणी कर आणि मग बालवाडीच्या शिक्षकांना मी ते वर्गात वाचून दाखवायला सांगेन. त्यांना ते पुस्तक कसे वाटले ते आपण मग जाऊन वघूयात". मला एकदम भारल्यासारखे झाले. मला आठवते की अशी माझी पाच तरी पुस्तके वाचली गेली आणि ती लहान मुले मला "राधिका, खूप छान गोष्ट आहे मला आवडली" असे सांगत. पण श्री. चांद फक्त येथेच थांबले नाहीत. ते म्हणाले "राधिका, तू मोठी लेग्रिका होशील तेव्हा तुला टंकलेखन येणे गरजेचे आहे आणि मी तुझी टंकलेखन शिकायाची मधल्या सुट्टीत व्यवस्था करतो. चल आपण आताच ऑफिसमध्ये जाऊन ते नक्की करू". मग वयाच्या नवव्या वर्षापासून मी दोन वर्षे टंकलेखन शिकले.

श्री. जॅक्सन या माझ्या पाचवीतील शिक्षकांचे तर माझ्या हृदयातील एका कप्प्यावर नाव कायमचे कोरल गेले आहे. ते ४० वर्षांचे एक ब्रह्मचारी होते. त्यांना स्पर्धेची चीड होती आणि प्रत्येक मुलाने स्वतःला महान समजावे असे त्यांना वाटे. मला आठवते, एकदा पाचवीच्या वर्गात एक मुलगी चौथीचेच गणित सोडवत होती. पण आम्ही आम्हाला नेमून दिलेली गणिते केली तेव्हा आम्हाला सर्वानाच "उत्तम" असा शेरा मिळाला होता.

ते एकदा माझ्या आईला म्हणाले “जर खरोग्वर स्पर्धा करायचीच असेल तर माणसाने ती स्वतःशी करावी .स्वतःला रोज सुधारत जावे .हिंदू धर्म हेच शिकवतो नाही का ? प्रत्येक जन्मात तुमचा आत्मा मोक्ष मिळेपर्यंत स्वतःची उन्नती करून घेतो .किती सुंदर विचार आहे .”

सेंट मायकेलचे घोषवाक्य नक्की काय होते ते शब्द मला आठवत नाहीत ...पण त्याचा अर्थ असा होता की कोणत्याही मुलाला आपल्याला वाईट वागविले जाते असे वाटू नये आणि यासाठी प्रत्येक शिक्षकाने झाटले पाहिजे .शिक्षकांशी वाद घालायचे स्वातंत्र्य आम्हाला नेहमीच होते .आम्ही एखादी गोष्ट का करतो ? हे जाणून घ्यायला ते नेहमी उत्सुक असत .कोणतेही शिक्षक अधिकाराचा बडेजाव मिरवत नसत आणि आम्हाला काही करायला जबरदस्ती करत नसत .

अनुवाद : नीलांबरी जोशी